

July 24, 2020

<b>National Stock Exchange of India Limited</b> Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra - Kurla Complex Bandra (E), Mumbai – 400 001	<b>BSE Limited</b> PhirozeJeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001
---	--

**Sub.: Newspaper Advertisement regarding Publication of Audited Financial Results for the fourth quarter and financial year ended on March 31, 2020**

Dear Sirs,

This is in continuation to our communication dated July 23, 2020, wherein the Company had duly submitted the Annual Audited Financial Results of the Company for the fourth quarter and financial year ended on March 31, 2020 of the financial year 2019-20, in the format specified under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 together with the Earning Release and statement pursuant to Regulation 33(3)(d) of the Listing Regulations on impact of Audit Qualifications (in respect of modified opinion on Standalone and Consolidated Audited Financial Results) and Auditor's Report thereon.

In this regard, please find enclosed herewith extract of Financial Results of the Company duly advertised and published in two newspapers viz. "Business Standard" (All Editions) in English and "Navshakti" (Mumbai Edition) in Marathi on July 24, 2020.

Thanking you.

Yours truly,

For **Dish TV India Limited**



**Ranjit Singh**

**Company Secretary & Compliance Officer**

Membership No. A15442

Encl: As above

# Analysts wary of rural exposure

Run-up and consequent high valuation make rural-focused stocks vulnerable


NIKITA VASHISHT  
New Delhi, 23 July

Nearly five months into the Covid-19 pandemic, analysts have started to question how far rural India will be able to pull the Indian economy out of the severe contraction it is in. A recent report by Neelkanth Mishra, managing director, India Strategist and co-head of equity strategy for Asia Pacific at Credit Suisse, cautions that with infections spreading to tier-3 and tier-4 cities, which some call the rural belt, this could stall the growth momentum. And the data does hint at this possibility. With a daily increase of over 35,000 cases over the past week, India has added 256,734 cases — 21.5 per cent of its total tally — in the past seven days alone. The rise in rural infections, G Chhokalingam, founder and chief investment officer at Equinomics Research, says, is a cause for concern as the rural economy constitutes a significant part of total aggregate demand.

Rural India was seen providing some support to gross domestic product (GDP) amid pressure on the remaining components. So, if growth in the hinterland is impacted, the implications for many rural-

focused stocks could be harsh, given the run-up in their share prices, leading to increased valuation. Moreover, an analysis by Credit Suisse shows that since the start of the pandemic, rural incomes were up on government fiscal support, and a bumper rabi harvest. So far, the Centre has front-loaded packages. However, offsetting these cash inflows, Mishra says, are a sharp drop in agricultural credit, lower domestic remittances, and weak perishables output, mostly in terms of volumes draining ₹5,000-10,000 crore per month from rural incomes. What could have led to a better rural performance over the past few months, Credit Suisse believes, is faster resumption in economic activity in districts that were less affected. “While agriculture is by definition rural, rural is no longer just about agriculture. Nearly two-thirds of rural GDP comes from non-agricultural sources (see chart) where the per-worker income is much higher. This also explains the pick-up in discretionary demand,” the report said.

That said, Ambareesh Baliga, an independent market analyst, believes consumption patterns are vastly different between rural and urban economies. “Consumption in rural areas is very narrow and is



## KEY PLAYERS

	Price (₹)	PE (x)	FYTD Chg (%)
Mahindra & Mahindra	603.5	524.7	111.7
Escorts	1,166.9	21.2	76.0
Hero MotoCorp	2,775.5	15.2	74.1
Britannia Industries	3,827.6	65.6	42.3
Maruti Suzuki India	6,063.8	32.3	41.4
ACC	1,360.6	18.6	40.6
Marico	349.6	44.2	27.2
Ambuja Cements	197.8	18.8	27.0
Godrej Agrovet	464.0	29.1	26.0
Shree Cement	21,559.8	49.5	22.7

PE (x): Price-to-earnings ratio (no. of times) FYTD: Fiscal year-to-date; data as on July 23, 2020  
Select list of companies (excluding agri input players) with rural exposure  
Sources: Bloomberg, exchange Compiled by BS Research Bureau

limited to a select few products or services. Therefore, a contraction in demand in the overall economy can't be supported by rural India. While rural can manage to hold the economy, the urban consumption


boom is the necessary alpha that is needed to come out of the slow-down," says Baliga. However, experts are divided on the rural theme as an investment strategy. Gaurang Shah, head-

investment strategist at Geojit Financial Services, says that even though cases are rising in rural India, they aren't as concentrated as in urban areas. "The rise in Covid-19 cases will be overruled by recovery hope. We expect the vaccine to be available by the end of this year. Besides, the Centre is taking necessary precautions to stem the spread in villages. Therefore, as long as the spread isn't too fast, the economy should remain stable," he says.

Most of the consumption-related stocks, according to Mishra, have outperformed the markets on a year-to-date (YTD) basis, with more than half up this year, and nearly every stock seeing an increase in its forward price-to-earnings (P/E) multiple, despite mostly seeing a cut in earnings. Thus far in 2020, the Nifty Consumption Index (up 0.24 per cent) has outperformed the Nifty50 (down 8 per cent).

"We believe stocks like Hero MotoCorp, Britannia, and Shree Cement that are up CYTD, with a higher P/E due to 'rural exposure', could be at risk as data-points disappoint incrementally. Instead, stocks with greater urban/international exposure (Godrej Consumer, Tata Consumer), or those that have lagged CYTD may work better. Tractors (Escorts, Mahindra & Mahindra) are less at risk — these are driven by economics of land and acreage under crops that need extensive cultivation," says Credit Suisse.

# Silver may touch all-time high this year, say experts



RAJESH BHAYANI  
Mumbai, 23 July

Silver is taking centre stage after a huge rise in its prices over the past few days. So far in July, the metal's price has jumped about 25 per cent and experts feel it could even touch its all-time high of ₹75,000 per kilo, seen in April 2011.

On Thursday, silver closed at ₹60,785 per kilo, a seven-year high, while standard gold closed at ₹50,500 per 10 grams, its new all-time high.

This comes as investors look for a hedge against a possible rise in inflation as countries roll out stimulus packages in the wake of the Covid-19 pandemic. A weak US dollar and lower yields are also supporting prices, as escalating tensions between the two economic powerhouses are encouraging investors to buy US bonds.

Analysts say the ratio of gold price to that of silver has fallen sharply in the past few weeks. On Thursday, it reached 81-82, down from its lifetime high of 124 in March.

Ajay Kedia of Kedia Advisory, said, "Gold-silver price ratio has fallen sharply and is trading near 80. However, any further fall in the ratio from here, which is very likely in the next two and a half years, the ratio could fall to 60. We see further fall in the ratio, which means silver price testing its all-time high of ₹75,000 is also possible and can happen as early as this year." A further 25 per cent rally is required to push silver to ₹75,000 per kg and that will come with profit booking and volatility.

MCX silver futures registered a seven and a half year high in daily turnover

## Small units may turn to gold loans

Small units are now looking to mortgage their family-owned gold jewellery to get out of the slump caused by the Covid-19 pandemic.

"For small units, gold jewellery is the only option to get funds. Hence, we see a sharp increase in loans against gold to fund small businesses once markets open," said Somasundaram P R, managing director-India, World Gold Council, while speaking at a webinar organised by the PHD Chamber of Commerce on Thursday.

Small businesses like fruit and vegetable vendors, roadside eateries, or even teastall owners avail of private funding. But, given the job losses and economic distress among the middle class, arranging for funds to restart their business is proving a tough task for them.

"While a huge haul of such gold would come for selling, a large number of businesses would mortgage their gold to secure immediate cash," said Somasundaram.

Explaining the need for investors to expand their portfolios, Somasundaram said gold had proved to be a good portfolio diversifier, regardless of the price at which consumers bought it. **DILIP KUMAR JHA**

at ₹32,994 crore, and gold futures registered their highest turnover of ₹45,891 crore. Turnover of MCX silver options (30 kilo) also hit an all-time high of ₹463 crore.

# 'Earnings visibility poor for next few quarters'

Consolidation, driven by balance sheet strength, is visible in virtually every sector of the market, says **SAILESH RAJ BHAN**, deputy chief investment officer—equity investments, Nippon India Mutual Fund. In conversation with **Ashley Coutinho**, he says mid- and small-caps look attractive from a medium-term perspective. Edited excerpts:

## What has led to the sharp rebound in markets seen in the past two months?

The sharp rebound is driven by many factors — liquidity being one of them. The fall in March had taken valuations below the fair value, given the uncertainty in confidence and cash flows for corporates and consumers. Many sectors, such as pharma-

ceutical, telecom, consumer staples, and information technology (IT) services, have done well in these tough times. Other segments like two-wheeler, consumer electronics, and durables saw recovery after easing some lockdown measures. Global markets have staged a smart recovery in the past few months,



**SAILESH RAJ BHAN**  
Deputy CIO,  
Nippon India MF



reflecting growing confidence in managing through the pandemic. Cheap oil and low interest rates, too, have supported recovery in the stock markets. Investors should enhance allocations of systematic investment plans with a medium-term investment horizon, while continuing to follow a

balanced asset allocation for their overall investment portfolios.

## How has the absence of earnings visibility made life difficult for fund managers?

With a loss of nearly two months of overall economic activity, the earnings visibility is poor for the next few quarters. Some sectors will get more impacted than others. Keeping this in mind, we have increased the allocation to sectors with higher earnings visibility like telecom, pharmaceutical, utilities, IT services, consumer- and rural-demand-driven businesses like two-wheeler.

Consolidation, driven by balance sheet strength, is visible

in virtually every sector of the market and the trend of shift in market share to organised players is likely to be even more pronounced.

## What is your view on mid- and small-caps?

The space is attractive from a medium-term point of view, given the sharp fall in valuations since early 2018. Businesses which have withstood the pandemic with unscathed balance sheets will gain market share, even as the mortality rate is higher in this segment of the market, leading to consolidation.

More on business-standard.com

**BHAGERIA INDUSTRIES LTD.**  
(CIN: L40300MH1989PLC052574)  
Regd. Office: 1002, 10<sup>th</sup> Floor, Topiwala Centre, Off S.V. Road, Goregaon (West), Mumbai 400 062.

**NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 31<sup>st</sup> July, 2020, inter alia, to consider and approve, the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30 June, 2020.

This intimation is also available on company's website [www.bhageriagroup.com](http://www.bhageriagroup.com), BSE website [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and NSE website [www.nseindia.com](http://www.nseindia.com)

For Bhageria Industries Limited

Sd/-  
**Ketan Gaur**  
Company Secretary

Place : Mumbai  
Date : 23.07.2020

**THE KARUR VYSYA BANK LIMITED**  
Registered & Central Office, No. 20, Erode Road, Vadivel Nagar, L.N.S., Karur – 639002  
[CIN No: L65110TN1916PLC001295]  
[e-Mail:kvb\_sig@kvbmail.com][Website: www.kvb.co.in]  
[Tel No: 04324-269441][Fax No: 04324-225700]

**NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended from time to time), notice is hereby given that a meeting of the Board of Directors of The Karur Vysya Bank Ltd., will be held on **Thursday, 30<sup>th</sup> July, 2020**, inter alia, to consider and take on record the un-audited Financial Results of the Bank for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2020.

Further, in continuation to our previous communication dated 26<sup>th</sup> June 2020 regarding intimation of closure of trading window, we wish to inform you that the Trading Window shall remain closed till **01<sup>st</sup> August, 2020**. The Trading Window shall open for trading on **03<sup>rd</sup> August, 2020**.

For further information/updates on this, the investors may visit the Bank's website [www.kvb.co.in](http://www.kvb.co.in) and Stock Exchange's website [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

For The Karur Vysya Bank Limited  
**Srinivasrao M**  
Company Secretary

Place : Karur  
Date : 23.07.2020

**Asian Hotels (East) Limited**  
CIN No. L15122WB2007PLC162762  
Regd. Office: Hyatt Regency Kolkata, JA-1, Sector-III, Salt Lake City, Kolkata 700 098, W.B., India  
Phone: 033 68201344/1346  
Fax: 033 2335 8246  
Email ID: [investorrelations@ahleat.com](mailto:investorrelations@ahleat.com)  
Website: [www.ahleat.com](http://www.ahleat.com)

**NOTICE**

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI Listing Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of Asian Hotels (East) Limited will be held on Friday, 31st July, 2020 inter-alia, to transact the following businesses:

- To consider & approve draft segment wise audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter (Q4) and financial year ended 31st March, 2020 and draft Auditor's Report thereon;
- To consider and recommend dividend, if any, on equity share of the Company for the financial year ended 31st March, 2020;
- To consider & approve draft segment wise unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter (Q1) and three months ended 30th June, 2020 and Limited Review Report thereon; and
- Any other matter with the permission of the Chair.

This information is also available on the website of the Company at [www.ahleat.com](http://www.ahleat.com) and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) & [www.nseindia.com](http://www.nseindia.com)

For Asian Hotels (East) Limited  
Sd/-  
**Saumen Chatterjee**  
Chief Legal Officer &  
Company Secretary

Place: Kolkata  
Date: 23rd July, 2020

**Vardhman**  
Delivering Excellence. Since 1965.

**VARDHMAN ACRYLICS LIMITED**  
Regd. Office : Chandigarh Road, Ludhiana-141 010.  
CIN: L51491PB1990PLC019212, PAN: AAACV7602E  
Website: [www.vardhman.com](http://www.vardhman.com), Email: [secretarial.lud@vardhman.com](mailto:secretarial.lud@vardhman.com)

**Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2020**

(Rs. in Crores)				
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30th June, 2020	Quarter Ended 31st March, 2020	Quarter Ended 30th June, 2019
		Unaudited	Audited	Unaudited
1	Total Income from Operations	33.98	91.87	90.98
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional Items)	0.64	11.12	21.79
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	0.64	11.12	21.79
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	0.51	11.06	16.79
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0.51	10.78	16.79
6	Paid up Equity Share Capital	80.36	80.36	80.36
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			275.06
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (in Rs.) (not annualized):			
	(a) Basic	0.06	1.38	2.09
	(b) Diluted	0.06	1.38	2.09

**Note:** The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the website of the Stock Exchange i.e. [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and website of the Company i.e. [www.vardhman.com](http://www.vardhman.com).

For and on behalf of Vardhman Acrylics Limited  
Sd/-  
**S.P. Oswal**  
(Chairman)

Place : Ludhiana  
Date : 23.07.2020

**Shree Krishna Paper Mills & Industries Limited**  
CIN : L21012DL1972PLC279773  
Regd. Office: 4830/24, Prahlad Street, Ansari Road, Darya Gani, New Delhi - 110 002  
Website: [www.skpmil.com](http://www.skpmil.com) E-mail: [info@skpmil.com](mailto:info@skpmil.com) Tel: 91-11-46263200 Fax: 91-11-23266708 (₹ in Lakhs)

**Extract of Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2020**

Sl. No.	Particulars	Quarter ended 31.03.2020 (Audited)	Year ended 31.03.2019 (Audited)	Quarter ended 31.03.2019 (Audited)	Year ended 31.03.2019 (Audited)
1	Total Income from Operations	3,009.90	10,349.72	3,122.53	14,323.80
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(794.59)	(1,438.64)	(236.15)	597.06
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(125.96)	(770.01)	(236.15)	597.06
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(51.90)	(536.60)	(172.45)	450.22
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(46.49)	(592.34)	(196.18)	494.67
6	Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each)	1,352.17	1,352.17	1,352.17	1,352.17
7	Other equity (Reserves excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	1,053.15 (As At 31.03.2020)		1,645.49 (As At 31.03.2019)	
8	Earnings per equity share (face value of ₹10/- each) (not annualised)				
	(a) Basic (in ₹)	(0.38)	(3.97)	(1.28)	3.33
	(b) Diluted (in ₹)	(0.38)	(3.97)	(1.28)	3.33

**Notes :**

- These results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2020 are available on the Stock Exchange website [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the Company's website [www.skpmil.com](http://www.skpmil.com).

For and on behalf of the Board of Directors of  
**Shree Krishna Paper Mills & Industries Limited**  
Sd/-  
**Narendra Kumar Pasari**  
Managing Director  
DIN - 00101426

Place : New Delhi  
Date : July 23, 2020



[illegible]

**:जाहिर सूचना:**  
सर्वसामान्य नागरिक आणि सर्व संबंधितांना यादारे सूचना देण्यात येते की, आम्ही आमचे अशील श्री. गौरव सी. तलवार यांच्या वतीने गाव माजिवडे-ठाणे येथे येमीन धारक सर्व्हे क्र. १४५/३, १४६/३, १४७, १४८/२, १४८/३, १४९/१, १४९/४, १४९/५, १४९/६, १४९/७, १४९/८, १४९/९, १४९/१०, १४९/११, १५२/३, ४४४/१बी आणि ४४४/१डी वर फ्लॅट क्र. १९०२, १९ वा मजला, बी रॉल्ट इमारत, नीकट पॉन्स सीएचएस-४००, बी. रोड, ठाणे (परिश्चम)-१०००६५ (सदर मिळकत) च्या संदर्भातील नामागितीच्या तपसत आहे.  
कोणत्याही व्यक्तीस सदर मिळकतीमध्ये मालकत्व, खरेदी, हस्तांतर, भाडेपट्टा, राहण, धारणागिती, भेट, प्रभार, कोट्टाहिया, परवाना किंवा यापेक्षा कमी किंवा माग कोणताही अधिकार, नामागिती, हक्क आणि दावा काही अस्त्यत्वास निम्नव्याक्षरीकारांना अशा दाव्यांच्या संबंधी सर्व कागदपत्रांसह सदर प्रकाशनच्या तारखेपासून ६ दिवसांच्या आत कळविणे, कसू केल्यास असा कोणताही दावा अस्तित्वात नसल्याचे मानण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

**पता:**  
**सचिन व्ही. मुसकर**  
**एसव्हीवी. लिंगल**  
वकील उच्च न्यायालय  
बी-००३, तळमजला, देना ज्योती  
सीएचएस-४००  
बीरा देसाई रोड, साई बाबा मंदिर जवळ,  
जीवन नगर, अंधेरी (पश्चिम),  
मुंबई - ४०० ०५३

[illegible]

**जहीरी नोटिस**

तमाम जनतेस कळविण्यात येते की, दुकान नं. ३३, चंदन अपार्टमेंट, चंदन नाका, आचोळे रोड, नालासोपारा (पूर्व), जि. पालघर, असे दुकान श्री. सोहनलाल चौधरी चौधरी व श्री. हेमलता खेतागार चौधरी यांचे मालकीचे असून सदर दुकानाचे बिज्डर नं. चंदन कंस्ट्रक्शन कं. आणि श्री. मुकूंदराव बी. मेहता यांच्यामधे झालेला मुळ करार (Agreement for Sale) गहाळ झालेला आहे. तरी त्यासंदर्भात कुठल्याही व्यक्तीनी, संस्थेची हक्कत असल्यास त्यांनी ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत पत्रा - सी/१०४, आकांक्षा कमर्शियल कॉम्प्लेक्स, आचोळे रोड, नालासोपारा (पूर्व), जि. पालघर (मो. नं. ९३३७२२३८९०) या पत्त्यावर कळवावे.

**अँड. मनोज ए. चतुर्वेदी**

**Emkay** **एम्के ग्लोबल फायनान्सिअल सर्विसेस लिमिटेड**

सीआयएन: एल७१२०एमएच१११५गैलसी०८७८१९  
नॉंदीगकृत कार्यालय: वी.बी. ७ वा मजला, सेनापती बाघाचे मार्ग,  
दादर (पश्चिम), मुंबई-४०० ००८

दूरध्वनी क्र.: ०२२-६६९२९२९२; फॅक्स क्र.: ०२२-६६९२९२९९  
ई-मेल: [secretarial@emkayglobal.com](mailto:secretarial@emkayglobal.com); वेबसाइट: [www.emkayglobal.com](http://www.emkayglobal.com)

**सूचना**

सिक्कुरीटीज अँड इस्केचिंग बोर्ड ऑफ इंडिया (सूचीकरण आबंधन आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमने, २०१५ च्या नियमन २९ आणि ४७ ह्यांच्या अनुबोधाने सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या संचालकीय मंडळाची सभा शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२० रोजी, इतर गोष्टींबरोबर, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निकालांचा विचार आणि मंजुरीसाठी आयोजित करण्यात आलेली आहे.

याशिवाय उपरोक्त सूचीकरण नियमांनाच नियमन ४७(२) च्या प्रमाणे सदर सूचना ही कंपनीचे संकेतस्थळ [www.emkayglobal.com](http://www.emkayglobal.com), बीएसईचे [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि एनएसईचे [www.nseindia.com](http://www.nseindia.com) यावरही उपलब्ध आहे.

**एम्के ग्लोबल फायनान्सिअल सर्विसेस लिमिटेड करिता**

सही/-  
भालचंद्र राऊळ  
टिकाण : मुंबई  
दिनांक : २३.०९.२०२०  
कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी


**ICICI Prudential Asset Management Company Limited**  
**Corporate Identity Number:** U99999DL1993PLC054135

**Registered Office:** 12<sup>th</sup> Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.  
**Corporate Office:** One BKC, 13<sup>th</sup> Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.  
 Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: [www.iciciprums.com](http://www.iciciprums.com),  
 Email id: [enquiry@icicipruamc.com](mailto:enquiry@icicipruamc.com)

**Central Service Office:** 2<sup>nd</sup> Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

**Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Technology Fund, ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 80 - 1227 Days Plan O, ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 80 - 1231 Days Plan P, ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 80 - 1233 Days Plan O and ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 80 - 1253 Days Plan J (the Schemes)**

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee of ICICI Prudential Mutual Fund has approved declaration of the following dividend under the dividend option of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e on July 29, 2020\*:

 <b>जनता सहकारी बँक लि., पुणे.</b> <b>(मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक)</b> <b>मुख्य कचेरी :</b> १४४४, सुक्रवार पेठ, थारले बाजीराव रोड, <b>पुणे - ४११००२. फोन :</b> ०२०-२४४५३२५४, ०२०-२४४५२८९४ <b>फॅक्स :</b> ०२०-२४४९३२३० <b>मुंबई वसुली विभाग :</b> एस.के. बोले रोड, आगर बाजार, दादर (पश्चिम), <b>मुंबई - ४०००२८ मोबाईल :</b> ९६०७९८३२८७ <b>ईमेल :</b> mumbai.recovery@janatabankpune.com <b>वेबसाईट :</b> www.janatabankpune.com		
<b>तारण स्थार मालमत्तेचा जाहीर लिलाव</b> <b>सरफेसी अंकेत २००२ व सिक्युरिटी ड्रेनोस्ट्रेट एन्कोर्समेंट रुल्स, २००२ चे</b> <b>उपनिषय ८ (५) (सी) नुसार</b> <b>(सदर जाहिरात जप्त केलेल्या स्थार मालमत्तेच्या विक्रीची उद्घोषणा क्र.मुंबई/</b> <b>वसुली/सेक्युरिटी/फोर्ट/राधिका मेटॅलिकस/रील/४८/२००</b> <b>दिनांक २०/०७/२०२० चे संक्षिप्त रूप आहे)</b> <b>“जरी आहे तशी” या तत्वावर</b>		
<b>अ. क्र</b>	<b>तपशील</b>	<b>वर्णन</b>
1	कर्जदार/ मॉर्गिजर	मे. राधिका मेटॅलिकस प्रा. लि. ऑफिस :- एम-२, मंगनलान चौबस, बाबुराव बोबडे मार्ग, कर्नाक बंदर, मुंबई - ४००००९. <b>संजालक :-</b> १) श्री. अनिल बासुदेव बेरीवाल - राहणार - ९३/९, सुंदर नगर, एस.व्ही. रोड, मालाड (प), मुंबई - ४०००६४. २) श्रीमती. मिन्नु अनिल बेरीवाल - राहणार - ९३/९, सुंदर नगर, एस.व्ही. रोड, मालाड (प), मुंबई - ४०००६४. मॉर्गिजर / जामिनदार १) श्री. अनिल बासुदेव बेरीवाल २) श्रीमती. मिन्नु अनिल बेरीवाल ३) श्री. संदीप अनिल बेरीवाल ४) श्री. अनिल बासुदेव बेरीवाल प्रोग्र. मे. श्रीराम स्टील
2	तारण स्थार मालमत्तेचा तपशील	सिटी सर्व्हे क्र. ५०४ (पार्ट), जुना सर्व्हे क्र. २७१ चिंचोली बंदर रोड, मालाड (प), मुंबई - ४०००६४ येथील केम प्लाझा, ए विंग इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील ऑफिस क्र. ए/४०१ ही स्थार मिळकत.
3	क्षेत्रफळ	४२.९५ सव्हे. मी.
4	कर	बृहन्मुंबई महानगर पालिका, केम प्लाझा को-ऑप सोसायटी लि. यांचे नियमानुसार भरावे लागणारे कर व अन्य कर इ.
5	शेरा	सदर स्थार मिळकतीचा अधिकृत अधिकारी, जनता सहकारी बँक लि., पुणे यांनी दिनांक ३० जून २०२० रोजी प्रतिकात्मक ताबा घेतलेला आहे. तसेच बँकेचे अधिकृत अधिकारी सदर स्थार मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा मिळणेशाठी चौफ मेट्रोपोलीटन मॅनिस्ट्रेट कोर्ट, मुंबई येथे दाखल करील आहेत.
6	लिलावाचे वेळ व ठिकाण	<b>शनिवार, दिनांक ५ सप्टेंबर, २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता</b> जनता सहकारी बँक लि., पुणे - मुंबई वसुली विभाग, जनता बँक केणी बिल्डींग, एस.के. बोले मार्ग, आगर बाजार, दादर (प), मुंबई - ४०००२८.
7	राखीव किंमत आणि अनामत रक्कम	रु. ९५,४०,०००/- (रु. पंच्याणव लाख चाळीस हजार मात्र)
8	अनामत रक्कम (EMD Amount)	अनामत रक्कम रु. ९,५४,०००/- (रु. नऊ लाख चोपन हजार मात्र) जनता सहकारी बँक लि., पुणे यांचे नावे मुंबई वरील डिमांड ड्राफ्ट मार्फत जमा करावी.
9	बोलीच्या रकमेतील फरक	रु. १,००,०००/- (रु. एक लाख मात्र) व त्या पडतीत



**SHRIRAM MUTUAL FUND**

Mookambika Complex, 3<sup>rd</sup> Floor, 4 Lady Desikachari Road, Mylapore, Chennai - 600 004.  
**(Investment Manager: Shriram Asset Management Company Limited)**  
**CIN: L65991MH1994PLC079874**

**Registered Office:** Wockhardt Towers, 2<sup>nd</sup> Floor, East Wing, C-2, G Block,  
 Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.

**NOTICE CUM ADDENDUM**

**Change in Registered Office Address:**

Notice is hereby given that,

The Registered Office of Shriram Asset Management Company Limited (the Asset Management Company of Shriram Mutual Fund) shall be shifted to the new address w.e.f. **August 01, 2020.**

Existing Address	New Address w.e.f. August 01, 2020
Wockhardt Towers, 2nd Floor, East Wing, C-2, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.	1006, 10th Floor, "Meadows", Sahar Plaza, Andheri Kurla Road, J. B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400 059.

This addendum forms an integral part of the Statement of Additional Information (SAI), Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of the Schemes of Shriram Mutual Fund, read with the Addenda issued from time to time.

**For Shriram Asset Management Company Limited**  
 (Investment Manager of Shriram Mutual Fund)


Date : July 23, 2020

Place : Kolkata

Sd/-  
**Compliance Officer**

For more information, please contact **Shriram Asset Management Co. Ltd.**, CK-6, 2<sup>nd</sup> Floor, Sector II, Salt Lake City, Kolkata - 700 091. Tel: 033 2337 3012 Fax: 033 2337 3014, [www.shriramamc.com](http://www.shriramamc.com)

**Mutual fund investments are subject to market risks,  
 read all scheme related documents carefully.**



**झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण**  
(सहकारा कक्ष)

---

**जा.क. झो.पु.प्रा./सहनिस्/कार्यासन-१/टे.सो.३/सन २०२०/१३५४**  
**दि. : २०/०९/२०२०**

**-: ऑनलाईन पध्दतीने सदनिष्का वाटपाची नोटीस :-**

श्री चामुंडा एसआरए सह.गृह.संस्था मर्या., सी.एन.१/१७, लोअर परेल डिव्हिजन, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०११ या भुखंडावरिल पुनर्वसन योजनेतील झोपडीधारकांना कळविण्यात येते ना. सहनिबंधक, परिपत्रक क्र. १६२ दि. २३/१०/२०१५ अंशतः बदल आदेश. दिनांक ३०/०६/२०२० नुसार संस्थेतील एकूण ५५ पात्र झोपडीधारकांना निवासी सदनिकांचे सोडत पध्दतीने वाटप करण्यासाठी श्री निम्मस्थायक्षरीवर माझी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने या नोटीसद्वारे एकूण ५५ पात्र झोपडीधारकांसाठी येवकाली वाटपाची सोडत अधिकारी सभा दिनांक २३/०९/२०२० रोजी टिकट दुपारी १२.१५ वाजता प्राधिकरणाच्या कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने झुम ॲप (Zoom App) वर आयोजित केलेली आहे. वाटपासाठी प्रसिध्द केलेल्या यादीनुसार पुनर्वसन योजनेतील पात्र झोपडीधारकांना झुम ॲप (Zoom App) वर सोडतद्वारे निवासी सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार सोडतीच्या दहा मिनिट आगोदर खाली दिलेल्या लिंकवर विहीत तारखेस व वेळेस येवता प्रतीती प्रक्रियेत सहभाग घेण्यात यावा.

**विषय:-** झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे परिपत्रक क्र. १६२ दि. २३/१०/२०१५ व ऑनलाईन पध्दतीने लॉटर घेणेकामी अंश:बदल आदेश दि. ३०/०६/२०२० नुसार ऑनलाईन झुम ॲप (Zoom App) वर सोडत पध्दतीने पुनर्वसन योजनेतील एकूण ५५ निवासी सदनिकांचे वाटप करणे.

**झुम ॲप (Zoom App) वरील लिंक :**  
[https://us04web.zoom.us/j/4759864543?pwd=NC80bYVxUjVhCTkVJHMeZmlldz0E3Zz09\(MeetingID : 475 986 4543 Passcode : 6sp0SM](https://us04web.zoom.us/j/4759864543?pwd=NC80bYVxUjVhCTkVJHMeZmlldz0E3Zz09(MeetingID : 475 986 4543 Passcode : 6sp0SM)

(चेतन चौधरी)

प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक,  
सहकारी संस्था, झो.पु.प्रा., मुंबई



**टिप :**

१) सोडतीसाठी पात्र (पती/पत्नी) झोपडीधारकांनाच ऑनलाईन लॉटरी मध्ये विहित वेळेचे व तारखेस सहभागी व्हावे.

२) सोडतीच्या वेळी ज्या झोपडीधारकांचे नांव परिशिष्ट-२ मध्ये आण आहे अशा व्यक्ती अंध, अपंग व विधवा महिला कुटुंब प्रमुख यांनी पुनर्वसन इमारतीमधील खालच्या मजल्यावरील सदनिकांची प्राधिकरणाच्या sravemumbai@gmail.com या ईमेल आयडीवर दि. २७/०९/२०२० पर्यंत लेखी पत्राने मागणी केल्यास परिपत्रकातील तरतुदीनुसार सदनिका वाटप करण्यात येईल. सदर गटातील व्यक्तींनी ईमेल आयडीवर शासनमान्य अंध-अपंग, याबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. तसेच विधवा झोपडीधारकांनी पतीचा मृत्यु दाखला सदर अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

**प्रति :** १. श्री चामुंडा एसआरए सह.गृह.संस्था मर्या., एन. एम. जोशी मार्ग, मुंबई ४०० ०११.  
 नोटीस बोर्डवर प्रसिध्दीसाठी व माहितीसाठी.  
 २. विकासक म. हातडिया बिल्डर्स, २०१, गॅड गिफ्ट टॉवर ८/१०, नानुभाई देसाई रोड, मुंबई ४०० ००४.  
 प्रत माहितीस्तवः सहाय्यक निबंधक. सहकारी संस्था (मुंबई शहर). झो.पु.प्रा., मुंबई.

1235 Days Plan J (the Schemes)				
Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee of ICICI Prudential Mutual Fund has approved declaration of the following dividend under the dividend option of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e on July 29, 2020*:				
Name of the Schemes/Plans	Dividend (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each)S#	NAV as on July 22, 2020 (₹ Per unit)		
<b>ICICI Prudential Technology Fund</b>				
Dividend	3.00	34.30		
Direct Plan - Dividend	3.00	55.44		
<b>ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 80 - 1227 Days Plan Q</b>				
Direct Plan - Dividend	0.0500	12.6817		
<b>ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 80 - 1231 Days Plan P</b>				
Direct Plan - Dividend	0.0500	12.7000		
<b>ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 80 - 1233 Days Plan O</b>				
Direct Plan - Dividend	0.0500	12.6597		
<b>ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 80 - 1253 Days Plan J</b>				
Dividend	0.0500	12.6307		
S \$ The dividend payout will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the dividend option of the Schemes.				
# Subject to deduction of applicable statutory levy.				
* or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day.				
Dividend will be paid to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the dividend option of the Schemes, at the close of business hours on the record date.				
<b>It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the dividend option of the Schemes would fall to the extent of dividend payout and statutory levy (if applicable).</b>				
<b><u>Suspension of trading of units of ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 80 - 1227 Days Plan Q (FMP - S80 - 1227D PI Q), ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 80 - 1231 Days Plan P (FMP - S80 - 1231D PI P), ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 80 - 1233 Days Plan O (FMP - S80 - 1233D PI O) and ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 80 - 1253 Days Plan J (FMP - S80 - 1253D PI J):</u></b>				
The units of FMP - S80 - 1227D PI Q, FMP - S80 - 1231D PI P, FMP - S80 - 1233D PI O and FMP - S80 - 1253D PI J are listed on National Stock Exchange of India Limited (NSE). The trading of units of FMP - S80 - 1227D PI Q, FMP - S80 - 1231D PI P, FMP - S80 - 1233D PI O and FMP - S80 - 1253D PI J will be suspended on NSE with effect from closing hours of trading of July 24, 2020.				
For the purposes of redemption proceeds, the record date shall be July 29, 2020.				
<b>For ICICI Prudential Asset Management Company Limited</b>				
Place : Mumbai	Sd/-			
Date : July 23, 2020	<b>Authorised Signatory</b>			
No. 010/07/2020				
<b>To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit <a href="http://www.icicprumf.com">www.icicprumf.com</a></b>				
<b>NSE Disclaimer:</b> It is to be distinctly understood that the permission given by NSE neither in any way be deemed or construed that the Scheme Information Document (SID) has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the SID. The investors are advised to refer to the SID for the full text of the Disclaimer clause of the NSE.				
As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications.				
To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit <a href="https://www.icicprumf.com">https://www.icicprumf.com</a> or visit AMFI's website <a href="https://www.amfiindia.com">https://www.amfiindia.com</a>				
<b>Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.</b>				

# डिशटीवी इंडीया लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: FC-19, सेक्टर-16A, नोएडा-201 301 (उ. प्र.)  
नॉंदणीकृत कार्यालय: 18वा मजला, ए विंग, मंत्राधन फ्लुवररेक्सा, एन.एम. जोरी मार्ग, लोअर परळ, मुंबई - 400 013, महाराष्ट्र  
CIN: L51909MH1988PLC287553, दूरध्वनी: 0120-5047005/5047000, फॅक्स: 0120-4357078  
ई-मेल: investor@dishd2h.com, वेबसाईट: www.dishd2h.com

31 मार्च 2020 रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी स्वतंत्र आणि समन्वित वित्तीय निष्कर्षांच्या स्टेटमेंटचा गोषवारा

(₹ लाखांमध्ये)

विवरण	स्वतंत्र					समन्वित				
	तिमाही समाप्ती		वर्ष समाप्ती			तिमाही समाप्ती		वर्ष समाप्ती		
	31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.2019	31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.2019
1. कार्यामधून एकूण उत्पन्न	41,709	39,850	92,151	1,51,800	3,93,788	86,906	86,780	1,39,875	3,55,634	6,16,613
2. कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा असामान्य आयटम्स)	7,257	3,482	(7,789)	8,089	1,903	5,553	2,455	(8,234)	12,815	2,685
3. कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असामान्य आयटम्सन्तर)	(1,83,590)	3,482	(1,68,242)	(1,83,827)	(1,68,550)	(1,85,997)	2,455	(1,64,488)	(1,78,735)	(1,53,569)
4. कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असामान्य आयटम्सन्तर)	(1,30,415)	1,952	(1,38,519)	(1,39,409)	(1,28,942)	(1,45,625)	(6,677)	(1,36,130)	(1,65,484)	(1,16,341)
5. कालावधीसाठी (करानंतर) एकूण व्यापक उत्पन्न (नफा / (तोटा) समाविष्ट) आणि इतर व्यापक उत्पन्न (कर नंतर)	(1,30,355)	1,952	(1,38,324)	(1,39,349)	(1,28,747)	(1,46,209)	(6,889)	(1,34,441)	(1,65,901)	(1,15,141)
6. इक्विटी शेअर भांडवल	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413	18,413
7. इतर इक्विटी	-	-	-	3,75,852	5,15,067	-	-	-	3,66,568	5,30,585
8. प्रति समभाग मूलभूत आणि विसर्जित उत्पन्न (निरंतर आणि खांडीत कार्यासाठी) ₹1 प्रत्येकीचे (वार्षिक नाही) (₹ मध्ये)	(6.78)	0.10	(7.20)	(7.24)	(6.70)	(7.54)	(0.34)	(7.07)	(8.52)	(5.95)

वरील माहिती ही कंपनीद्वारे स्टॉक एक्सचेंजसकडे सोबी (उत्तरदायित्वांची सूची आणि प्रकटन आवश्यकता), नियम, 2015 च्या नियम 33 अंतर्गत सादर वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार नमुन्याचा एक सारांश आहे, वरील वित्तीय निष्कर्षांचा संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजसच्या वेबसाईट्स, ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) आणि [nseindia.com](http://nseindia.com) वर तसेच कंपनीची वेबसाईट [www.dishd2h.com](http://www.dishd2h.com) वर देखील उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने  
डिशटीवी इंडीया लिमिटेड

स्थळ: नोएडा  
दिनांक: 23 जुलै, 2020

जवाहर लाल गोएल  
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक  
DIN: 00076462

9	<b>बोलीच्या रकमेतील फरक</b>	रु. १,००,०००/- (रु. एक लाख मात्र) व त्या पटीत
<div style="border: 1px solid black; border-radius: 50%; width: 100px; height: 100px; margin: 0 auto; display: flex; align-items: center; justify-content: center;"> <b>शिक्का</b> </div>		<b>सही/-</b> <b>(सचिन शां. ताम्हणकर)</b> <b>उप. महाव्यवस्थापक/अधिकृत अधिकारी</b> <b>जनता सहकारी बँक लि., पुणे.</b>
<b>स्थळ :- दादर मुंबई</b> <b>टीप :-</b>		
१) सदर मिळतीचा जाहीर लिलाव <b>‘जशी आहे तशी’</b> या तत्वावर करण्यात येईल. २) राखीव किमतीपेक्षा कमी किमतीस लिलाव केला जाणार नाही. ३) लिलावात भाग घेण्यासाठी अधिकृत अधिकारी यांचेकडे रु. १,५०,०००/- अनामत रक्कम भरण्या करणे आवश्यक आहे. इसरा अनामत रक्कम जनता सहकारी बँक लि., पुणे यांचे नावाने मुंबई वरील डिमांड ड्राफ्ट मार्फतच अधिकृत अधिकारी यांचे कडे लिलावाचे दिवशी जमा करावयाची आहे. ४) लिलाव झाल्यानंतर लिलाव खरेदीदराने एकूण लिलाव रकमेच्या २५% रक्कम अधिकृत अधिकारी यांचेकडे त्वरित भरण्या करणे आवश्यक आहे तसेच उर्वरित रक्कम लिलावाचे तारखेपासून १५ दिवसाचे आत जमा करणे आवश्यक आहे. ५) कोणतेही कारण न देता लिलाव रद्द वा तहकूब करण्याचा अधिकार अधिकृत अधिकारी यांनी राखून ठेवलेला आहे. ६) इच्छुक खरेदीदरानीं लिलावाचे दिवशी आपली के वाय सी कागद पत्रे अधिकृत अधिकारी यांचे कडे जमा करावयाची आहेत. ७) कोणतेही कारण न देता लिलाव साठीच्या अटी व शर्तीमये बदल करण्याचा तसेच व्यामये वाढ व कमी करण्याचा तसेच लिलाव रद्द व तहकूब करण्याचा अधिकार अधिकृत अधिकारी यांनी राखून ठेवलेला आहे.		
<b>अधिक माहितीसाठी :-</b> वेबसाईट :- <a href="https://www.janatabankpune.com">https://www.janatabankpune.com</a>		